



जिल्हाधिकारी कार्यालय, बीड

ई मेल — bmkamble.rdcbeed@gmail.com

दूरध्वनी क्र — ०२४४२ २२२६०४

जा.क्र. ६५/२०१७/महसूल/सेतू/आ.स.से.के/अर्ज/कावी-

दिनांक.२०.०३.२०१८

प्रेस नोट

महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान विभाग, शासन निर्णय दि.१९.०१.२०१८ अन्वये राज्य शासनामार्फत कॉमन सर्विस सेंटर (सेतू सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व संग्राम केंद्र) यांचे एकसारखे branding करण्यात येणार असून त्यांना “आपले सरकार सेवा केंद्र” असे नाव देण्यात येणार आहे.

आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष —

१. ग्रामीण भागासाठी

प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल. मात्र ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्राम पंचायतीत किमान २ केंद्रे स्थापन करण्यात येईल.

२. शहरी भागासाठी

अ) प्रत्येक नगर पंचायत क्षेत्रात किमान १ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल. मात्र ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) असलेल्या नगर पंचायतीत किमान २ केंद्रे स्थापन करण्यात येईल.

ब) प्रत्येक नगरपरिषद १०००० लोकसंख्येसाठी १ केंद्र

अर्ज करण्यास पात्र —

त्या ग्राम पंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात झोन/वार्ड भागात CSC-SPV कडे ऑनलाइन नोंदणीकृत CSC केंद्रे (नागरिकांना B2C सेवा प्रदान करत असलेली) “आपले सरकार सेवा केंद्र” दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करू शकतात.

तसेच वर भौगोलिक क्षेत्रात कार्यरत इतर केंद्र (CSC-SPV व्यतिरिक्त) ही अर्ज करण्यास पात्र राहतील. त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्याचे केंद्र सुरु नसेल परंतु जो CSC-SPV चे केंद्र मिळविण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल, असा व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहिल.

सबब उपरोक्त निकषात बसणाऱ्या नागरिकांना सोबतच्या यादीतील शहर / गावातील “आपले सरकार सेवा केंद्र” दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक.०५ एप्रिल २०१८ पर्यंत अर्ज करणेचे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे. (सोबत अर्जाचा नमुना)

टीप — एकाच जागेसाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास ज्या केंद्राने मागील ६ महिन्यांचे B2C (business to citizen) चे अधिक व्यवहार (transaction) केलेले असतील त्यांना प्राधान्य दिले जाईल, याची नोंद घ्यावी.

**Application and Self Decalaration for AAPLE SARKAR SEVA KENDRA
District - Beed**

**Applicant Photo
(with self
attested)**

1	CSC ID (असल्यास)	
2	VLE full name	
3	Date of Birth	
4	Gender	
5	E-mail ID	
6	District	
7	Taluka	
8	Village Name	
9	GP/Nagar panchayat name	
10	Contact number	
11	Center full address	
12	Pincode of CSC center	
13	Qualification of Applicant	
14	No.of Computer /desktop / laptops	
15	No.of people working in CSC	
16	Do you have any family member have Maha-e-seva kendra. If yes then there name and MOL ID and Contact No	
17	In your Family any other Family member have CSC ID ? Then there there name and CSC ID and Contact No	
18	if you have a CSC then mention your last six month G2C or B2C transaction	

Applicant signature